N R AGARWAL INDUSTRIES LTD.

January 21, 2021



To,

The General Manager

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai 400 001

To.

Asst. Vice President,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra

Kurla Complex, Bandra (E), Mumbai,

Maharashtra 400051

Srip code : 516082 NSE symbol : NRAIL

Sub: Newspaper Clipping For Board Meeting Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, newspaper clipping of Board Meeting to be held on February 03, 2021 published in the Business Standard and Mumbai Lakshadweep are enclosed.

Thanking you,

Yours faithfully,

For NR AGARWAL INDUSTRIES LIMITED,

POOJA HITESH DAFTARY Digitally 4 gned by POOJA HITESH DAFTARY
ONE C-NL O-Personal,
pseudorym-d3666/5446/ee4-ag/7010453b33ee98f3e1c4440c5f122faf0ec
27029.88f5.3.
25.4.20-48ec201d54013537248705566db418aa3590e4e1ca94681cfa3
37aaa2f6737, postalCode+4000563, st-mhAHARASHTRA.

Pooja Daftary

Company Secretary & Compliance Officer

Encl..: As stated above

MARAL OVERSEAS LIMITED

CIN:L17124MP1989PLC008255 Regd. Off.: Maral Sarovar, V& P.O. Khalbujurg, Tehsil Kasrawad, Distt. Khargone-451 660, (M.P.) Phone:+91-7285-265401 to 265405, Fax:+91-7285-265406 Corp. Off.: Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida-201 301 (U.P). Phone:+91-120-4390300 (EPABX), Fax:+91-120-4277841 E-mail: maral.investor@lnjbhilwara.com

Website: www.maraloverseas.com NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 28th day of January, 2021 at Corporate Office of the Company at Noida, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020.

Investors may visit the website of the Company (www.maraloverseas com) and Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia. com) for details of Board Meeting.

Pursuant to the Code of conduct for Regulation, Monitoring & Reporting Trading by Insiders of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015 as amended, the trading window of the Company for the purpose of trading in the securities of the Company by its insiders and their immediate relative shall remain closed from the end of the every quarter till 48 (forty eight) hours after announcement of financial results for the quarter and nine months ended 31st December, 2020. Accordingly the period of closure of trading window for dealing in Shares of the Company had already been in operation with effect from 1st January, 2021. Please note that the re-opening of trading window for dealing in the Shares of the Company will be effective from 31st January, 2021.

By order of the Board of Directors For Maral Overseas Limited

Virendra Kumar Garg

Date: 20th January, 2021 Place: Noida (U. P.)

Company Secretary FCS - 7321



MULUND (WEST)-II BRANCH:

543, Sagar Nivas, N. S. Road, Mulund (West), Mumbai, Maharashtra-400 080. • Tel. No. (022) 2567 9538 • Email : cb15006@canarabank.com website: www.canarabank.com

POSSESSION NOTICE (SECTION 13(4)) WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Canara Ban under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforceme of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule urity Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice

lated 19.09.2018 calling upon the borrower / Guarantor :-(Borrower) H-103, Yashraj Park, G. B. Road, Kasarvadavali, Thane (West), Thane-400 610.

Rolling 1) Mr. Ravindra Anand Bansode (Guarantor) Equipments Pvt. Ltd. 2) Mrs. Smita Ravindra Bansode (Guarantor Flat No. 404, 4th Floor, Building No. 2 Vijay Park Complex, Vijay Park CHSL. Kasarvadavali, Ghodbunder Road, Thane (West), Thane-400 607.

The above Borrower / Guarantor to repay the amount mentioned in the demandenticle dated 19.09.2018, being ₹ 89,75,532.74 (Rs. Eighty-Nine Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Thirty-Two & Paise Seventy-Four Only) plu interest and other charges within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred. on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rul on this 19th day of January, the year 2021.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Mulund West-II Branch for an amount of 89,75,532.7 (Rs. Eighty-Nine Lakhs Seventy-Five Thousand Five Hundred Thirty-Two & Paise Seventy-Four Only) and interest plus other charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act. i espect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the Flat No. 404, 4th Floor, Building No. 2, Vijay Parl Complex, Vijay Park Co-operative Housing Society Limited, Kasarvadav Ghodbunder Road, Thane (West), Thane-400607 owned by **Mr. Ravindra An**a Bansode, Bounded by as below :-

■ On the North by: Building of Vijay Park Society & Internal Road.
■ On the South by: Building of Vijay Park Society & Internal Road.

On the East by Building of Vijay Park Society & Internal Road. ■ On the West by : Building of Vijay Park Society & Internal Road.

: 19.01.2021 Authorised Officer, Canara Bank

N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365 Tel: 67317500/Fax: 2673 0227/2673 6953 Email: admin@nrail.com Website: www.nrail.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company which was scheduled to be held on Thursday, February 04, 2021 now has been rescheduled to Wednesday, February 3, 2021 to inter-alia approve the Un-audited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020.

The Board Meeting Intimation is also available on the website of the company at www.nrail.com and on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For and on behalf of the Board

Poola Daftary

Company Secretary & Compliance Officer

SOLAR

INDIA

LIMITED

INDUSTRIES

Place : Mumbai Dated : January 20, 2021

> CIN: L74999MH1995PLC085878 Registered office: "Solar" House, 14, Ka Amravati Road, Naapur - 440023. Phone : 0712-6634555/50 Fax: 0712-2500200/2560202 E-mail: investor.relations@solargroup.com

Website: www.solargroup.com

NOTICE

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations); we hereby inform you that the meeting of the Board of Directors will be held on Friday, January 29, 2021 at 04:00 P.M. to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at http://www.solargroup.com and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com.

For Solar Industries India Limited

Place: Nagpur Company Secretary & Date: 20.01.2021

V. R. Woodart Limited

CIN No:. L51909MH1989PLC138292 Registered Office: Shop No. 1, Rajul Apartments, 9, Harkness road, Walkeshwar Mumbai-40006 Corporate Office: 63, Mittal Court, C Wing, Nariman Point, Mumbai 400 021 Tel.:91 (22) 43514444, 6604600 Fax: 91 (22) 24936811

* E-mail: investors@vrwoodart.com* Website:www.vrwoodart.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 25th January, 2021 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter &

approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter & nine months ended on 31st December, 2020.

The financial results once declared will be made available on the website of the Company at www.vrwoodart.com as well as on the website of BSE Limited at www.bseindia.com.

For and on behalf of the Board

Place: Mumbai Date: 20.01.2021

∌ aurangabad smart city development CORPORATION LIMITED (ASCDCL)

Providing consultancy services for 'facade lighting and multimedia technologies' ASCDCL invites applications for Providing consultancy services for 'facade lighting and multimedia technologies' for 3 years.

Last date of submission of documents will be 28 Jan 2021. Details such as scope of work, qualifications are available at www.aurangabadsmartcity.in under "Smart Aurangabad" = > "Career"

Address: Smart City Office, War Room, Dr. Babasaheb Ambedkar Research Centre, Near Aamkhas Maidaan, Auragabad-431001.

> Chief Executive Officer Aurangabad Smart City Development Corporation Limited

TRENT

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001; Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60. Besides Citi Bank. Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this is to inform you that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 4th February 2021, inter alia to:

- 1) consider and approve the unaudited (standalone and consolidated) financial results of the Company for the third quarter and nine months ended 31st December 2020;
- consider and approve an enabling resolution for raising of funds by issue of non-convertible debentures on a private placement basis and / or issue of commercial paper or any other means, primarily to refinance the existing borrowings

The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and will also be available on the Company's website at www.westside.com.

Place: Mumbai

Date: 20th January 2021

For Trent Limited M. M. Surti Company Secretary

पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल,हजारीबाग

कार्यपालक अभियन्ता का कार्यालय पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल, हनारीबाग

<u>—ः शृद्धि पत्र ः-</u>

पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल, हजारीबाग अन्तर्गत आमंत्रित निविदा (Gadokhar, Kanchanpur & Adjoining Village Rural Pipe Water Supply Scheme) P.R. No.:- 239028 Drinking Water and Sanitation (20-21)*D को अपरिहार्य कारणवर

SI. No.	Name of Work	After Amendment
2.	Date of Tender uploading in website	Date:- 30.01.2021 up to 02:00 PM 18.09.2018 at upto 03.00 PM
3.	Date of Pre-bid Meeting	Date:- 05.02.2021 at 12:30 PM in the office of the 24.09.2018 at 12:30 PM in the office of Engineer-in-Chief, D. W. & S. Department Jharkhand Ranchi
4.	Last date receipt of Bid	Date:- 17.02.2021 upto 05.00 PM
5.	Last date submission cost of BOQ and EMD (in hard copy)	Date:- 18.02.2021 upto 04.00 PM in the office of the 1. Executive Engineer, D. W. & S. Division, Hazaribag 2. Superintending Engineer, D.W. & S. Circle, Hazaribag 3. Regional Chief Engineer, D.W. & S. Department Ranchi Zone, Ranchi
6.	Date of opening tender	Date:- 19.02.2021 upto 11.00 AM 05.11.2018 upto 04.00 PM 21.08.2018 at 03.30 PM

PR 239681 Drinking Water and Sanitation(20-21).D



APPENDIX IV (See rule8(1)] POSSESSION NOTICE (For Immovable Property)

The undersigned being Authorized Officer of the **Rajarambapu Sah. bank Ltd. Peth (Schedule Bank)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred as "the Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Issued a demand. Notice Dated 24/12/2019 calling upon the borrower M/s. Ssakash Developers and Builders Pvt. Ltd,. to repay the amount mentioned in notice being Rs. 5,05,09,500/- (Rupees Five Crore Five Lakhs Nine Thousand Five Hundred Only) as on 30/11/2019 within sixty days from the date of receipt of the said notice the borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, co-borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 15/01/2021 & 16/01/2021.

The borrower, co-borrower, guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Rajarambapu Sah. Bank Ltd. Peth (schedule bank) for a amount of Rs. 5.05.09,500/- (Rupees Five Crore Five Lakhs Nine Thousand Five Hundred Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of subsection 8 of Sec. 13 of the Act, in respect of the time available to redeem the secured assets

Details of Immovable Property

👫 1) Flat No. 1004 admeasuring about 483 sq. ft. Carpet Area, on 10th Floor, in A Wing 2) Flat No. 1005 admeasuring about 520 sq. ft. Carpet Area, on 10th Floor, 3) Flat No. 1006 admeasuring about 527 sq. ft. Carpet Area, on 10th Floor, 4) Flat No. 1106 admeasuring about 527 sq. ft. Carpet Area on 11th Floor, 5) Flat No. 1305 admeasuring about 623 sq. ft. Carpet Area, on 13th Floor, 6) Flat No. 1306 admeasuring about 662 sq. ft Carpet Area, on 13th Floor, 7) Flat No. 1307 admeasuring about 666 sq. ft. Carpet Area, on 13th Floor, 8) Flat No. 1308 admeasuring about 433 sq. ft. Carpet Area, on 13th Floor, all situated in B Wing in the Building known as "CHANDRALEKHA" situated on the NA land admeasuring about 2334.50 sq. mtrs., bearing CTS No. 1138 of Village Dahisar, Tal. Borivali, Mumbai Suburban District, within the Registration District and Sub-District of Mumbai city and Mumbai Suburban and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai.

B-Shop No. 1 consisting of ground plus upper basement admeasuring 1300 sq. ft. Carpet Area, in the building known as "OM JAGDISH", in the society known as "OM JAGDISH CO-OPRATIVE HOUSING SOCIETY LIMITED " situated on the NA land bearing Plot No.4, Survey No.201, Hissa No.1 (part) and Survey No. 202 (part) CTS No. 1387/11 admeasuring 923.80 sq. mtrs. Of Village Eksar, Taluka Borivali, sub District Bandra in the registration District Borivali, Mumbai Suburban and within the limits of Municipal Corporation of Greater

Date - 21/01/2021 Place- Mumbai

Sd/-Mr. Suhas Ramchandra Patil. Dept. General Manager & Authorized Officer Rajarambapu Sah. Bank Ltd., Peth



REGD. OFFICE: Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014. Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Parel



Tel. 022-2416 4860 / 2410 4861- 62/2411 4863, Fax 022 -24104680

State Scheduled Co-op. Bank) Email: apnabank@vsnl.com, Website: www.apnabank.co.in **POSSESSION NOTICE**

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated March 04th, 2020 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower M/s. Chintamani Fishries Mr. Vinit Rajkumar Kauthankar. (Proprietor/Borrower/Mortgagor), Mr. Vinay Rajkumar Kauthankar. (Co-Borrower/Mortgagor/Guarantor), Mr. Rajkumar Dinkar Kauthankar. (Co-Borrower / Mortgagor), Mr. Devidas Gopal Kubal. (Guarantor), Mr. Louence Pereira. (Guarantor), Mr. Rajendra Shashikant Mahajan. (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 1,17,94,909.50 (Rupees One Crore Seventeen Lakh Ninety Four Thousand Nine Hundred Nine and Paise Fifty Only) as on February 29th, 2020 together with further interest thereon with effect from March 01st, 2020 onward until the date of payment, within 60 days from the

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this January 18th, 2021.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-op. Bank) for an amount of being Rs. 1,17,94,909.50 (Rupees One Crore Seventeen Lakh Ninety Four Thousand Nine Hundred Nine and Paise Fifty Only) as on February 29th, 2020 together with further interest thereon with effect from March 01st, 2020 onward until the date of payment.

The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respective of time available to redeem secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

House No. 1243 admeasuring area 1188.0 sq. ft. (110.41 sq. mts.) and 429.0 sq. ft. (39.87 sq. mts.) and in Sr. No. 98 (old 403), Hissa No. 2, Area 0-05-0 (hrc), P.K. 0-01-0 (hrc), (Total Area 0-06-0 (hrc)), Assessment 0-05 ps. Situated at Grampanchayat Malewad – Kondure, Parabwadi, Tal – Sawantwadi, Dist - Sindhudurg in the registration of Sub-district of Sindhudurg and Tahsil Sawantwadi which is bounded on or towards :-

East - Open land of Mr. Korgaonkar, West - Sawantwadi - Aronda Z.P. Road

South - Open land of Mr. Naik, North - Open land of Mr. Parab

On behalf of the Board of Directors

For Gateway Distriparks Limited

Place: New Delhi Dated: January 19, 2021

Prem Kishan Dass Gupta Chairman and Managing Director

Adfactors 805

Date: 18.01.2021 Place: Sawantwadi

date of the said Notice

Authorized Officer, Apna Sahakari Bank Ltd. Multi State Scheduled Co-Op. Bank

For and on behalf of the Board Sd/-(Juhi Nagpal) Company Secretary & Compliance Officer

CALIPER BUSINESS SOLUTIONS PRIVATE LIMITED

CIN: U93030MH2012PTC227424, email: corplegal@caliperbusiness.com

Reg office: T-361, 6TH FLOOR, ITC PARK BELAPUR TRAILWAY STATION BUILDING, NAVI

MUMBAI CBD BELAPUR Thane MH 400614 IN

Change Of Registered Office Of Company From The State Of Maharashtra To State Of

Karnataka

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 the Companies (incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the Company

from one state to another

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT (REGIONAL DIRECTOR), WESTERN REGION, MUMBAI

In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub
rule (5) of rule 30 of the Companies (incorporation) Rules, 2014

And

In the matter of CALIPER BUSINESS SOLUTIONS PRIVATE LIMITED having its registered office

at T-361, 6th floor, ITC Park, Belapur Railway Station Building CBD Belapur, Navi Mumbai

400614

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government (Regional Director, Western Region, Mumbal) under section 13(4) of the Companies Act, 2013 read with Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014 seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the 7th Annual General Meeting held on 30th September, 2019 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Kanastara".

armataka".

ny person, whose interest is likely to be affected by the proposed change of registered office of the ornpary may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or ause to be deliver or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating enature of his/her interest and ground of opposition to the Regional Director at the ddressRegional Director, Western Region, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbal 400 002 within 4days from the date of Publication of this notice, with a copy to the applicant company at the egistered Office of the Company at the address mentioned above. Registered Office of the Company at the address mentioned above.
Registered office: 1-367, 61H-FLOOR, TIC PARK BELAPUR RAILWAY STATION BUILDING, NAVI
MUMBAL CBB BELAPUR Thane MH 400614 IN For and on behalf of Caliper Business solutions private limited

Siddaraju H. V. Director DIN: 05179694 Date: 21st January, 2021 Place: Navi Mumbai

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking

(Khushboo Pasari)

Compliance Officer

(Of The Brihanmumbai Municipal Corporation)



GENERAL MANAGER

(Rs. in Lakhs)


TO LET

Competitive Offers are invited for allotment of the B.E.S. & T. Undertaking's following built up premises on 'as is where is' basis for commercial purpose on monthly compensation basis. The details of the premises are given below :-

Sr. No.	Tender No.	Description of property	Built up area in Sq. ft.	Price of Tender form	Earnest Money Deposit Rs.	Purpose
1.	AGM(C)/EM/ 64/2021	Allotment of built up premises of Showroom Ground Floor and First Floor admeasuring 2538 Sqft. (built up area) situated near Parivahan Bhavan, Colaba Bus Depot.	2538 Sqft. (Gr. Fl 1329 Sqft + 1rst Fl- 1209 Sqft)	Rs. 3000 + 5% GST	1,00,000/-	As permissible under D.C. Regulations & acceptable to the undertaking

- 2. Tender Form can be downloaded from the official website of BEST Undertaking viz. www.bestundertaking.com. Payment of Tender Form price (non-refundable) plus GST shall be made alongwith EMD in Cash/Demand Draft/Bank Pay Order in Cash Department of the Undertaking. Only unconditional tenders will be considered. Sealed tenders specifying proposed use of the above mentioned premises received upto 3.00 p.m on 09.02.2021 in the office of Assistant General Manager (Civil), Electric House, 1st floor, Colaba, Mumbai-400 001 will be accepted and opened immediately thereafter.
- Earnest Money Deposit as specified above for respective premises should be deposited in Cash/Demand Draft / Pay Order in Cash Department of the Undertaking at Ground floor, BEST Bhavan, Colaba, Mumbai-400 001 during working days and time on or before 12.30 p.m. on tender opening date as indicated above. Demand Draft or Pay Order should be issued in the name of 'The B.E.S. & T. Undertaking' (payable in Mumbai).

Note: This notice is also uploaded on official website of BEST Undertaking viz. www.bestundertaking.com



GATEWAY

DISTRIPARKS LTD.

GATEWAY DISTRIPARKS LIMITED

Registered Office: Sector - 6, Dronagiri, Taluka - Uran, District Raigad, Navi Mumbai - 400 707

CIN: L74899MH1994PLC164024 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: gdlcfs@gateway-distriparks.com Website: www.gateway-distriparks.com

EXTRACT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

PRO/AGM(C)/EM/95/2020-21

	Standalone			Consolidated		
Particulars	Quarter ended 31/12/2020	Year to date ending 31/12/2020	Corresponding 3 months ended 31/12/2019 in the previous year	Quarter ended 31/12/2020	Year to date ending 31/12/2020	Corresponding 3 months ended 31/12/2019 in the previous year
Total income from operations	7,574.20	23,592.55	7,698.03	31,380.08	82,909.87	29,892.64
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	2,054.53	12,742.21	(1,196.05)	3,461.65	6,481.32	627.66
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	2,054.53	12,742.21	(978.87)	3,461.65	6,481.32	1,436.05
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,808.97	11,150.81	(622.86)	3,266.38	4,807.96	1,636.34
Equity Share Capital	12,483.59	12,483.59	10,872.80	12,483.59	12,483.59	10,872.80
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) 60,689.70				120,798.09		
Earnings Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)						
Basic :	1.25	9.57	(0.56)	2.76	4.14	1.52
Diluted:	1.25	9.57	(0.56)	2.76	4.14	1.52

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and on the Company's website - www.gateway-distriparks.com.

The above un-audited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on January 19, 2021. The Statutory Auditors have conducted a "Limited Review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

बार्कचे माजी सीईओ पार्थी दासगुप्ता यांचा कोर्टान फेटाळला जामीन

टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी कार्यकारी मुख्य अधिकारी पार्थी आणि रिपब्लिक वाहिनीचे संपादक मुख्य अर्णब गोर-वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला

दरम्यान, गेल्या महिन्यात पुण्यातून अटक केल्यानंतर पार्थी दासगुप्ता (वय ५५) यांना न्यायालयात हजर आले. करण्यात तसेच त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यानुसार

कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी होती. वाढवली त्यावेळी शाखेने गोर-वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली. टीआरपी

वाढविण्यात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याबद्दल पार्थी यांना अर्णब हे लाखांची लाच देत होते. त्यातून यांनी दासगुप्ता मोठया प्रमाणात व दागिने विकत घेतल्याची माहिती गुन्हे शाखेला मि ळाली होती. दरम्यान,

अर्णब-दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटिंगही समोर आले आहेत. अनेक यामध्ये कथित धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यानुसार, अर्णब गोरःवामी यांना बालाकोट र-ट्राईक एअर आणि जम्मू-काश्म ीरमधून कलम ३७० हटवण्याबाबतची माहिती आधीच

कळाली

स्वरूपात

आलं आहे.

हे देखील कथित

होती,

समोर

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE (For Claim From IEPF Authority)

Pursuant to Rule 8 of the Investor Education and Protection Fund (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company, ASHOK LEYLAND LIMITED, registered in our name,

nao been neet mapiasea i					
Folio	No. Of	Distinctive	Certificate		
No.	Securities	Nos.	Nos.		
		447064921 to			
3742	250	447065170.	S003742		
	No.	No. Securities	No. Securities Nos. 447064921 to		

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with evidence to the Company, at its Registered Office, Ashok Leyland Limited, No.I, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032 or to its Share Transfer Agents, Integrated Registry Management Services Private Limited, "Kences Towers", 2nd Floor, No.I Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017, within 15 days publication of this notice, else the Company will proceed to settle the claim in favour of the registered holder(s). The Company shall not entertain any claim thereafter. Any person dealing with the above said shares will be doing so at their own risk.

Mr Shrikrishna Raghunathrao Ganbavale

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फोर्च्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३. कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५ दुर.:६७३१७५००/फॅक्सः२६७३०२२७/२६७३६९५३,

ई-मेलः admin@nrail.com. वेबसाईटः www.nrail.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरित ु. कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, ३ फेब्रुवारी**, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या <u>www.nrail.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.nseindia.com व www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

मंडळाच्या वतीने व करित सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: २० जानेवारी, २०२१

Date: 21/01/2021

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पूजा दफ्तरी

STATE BANK OF INDIA

रिटेल ॲसेटस् सेंट्रलाईज प्रोसेसिंग सेंटर १ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचिता सरफायसी कायद्याचे कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **स्टेट बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या १६.०१.२०२१ रोजीच्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार श्रीमती साहिदा झुल्फीकार काझी** व श्री. झुल्फीकार इब्राहिम काझी, एच.क्र.१०२, गोल्डन पॅलेस, डीबीजे कॉलेजसमोर, चिपळूण, रत्नागिरी-४१५६०५, <mark>श्रीमती साहिदा झुल्फीकार काझी व श्री. झुल्फीकार इब्राहिम काझी,</mark> फ्लॅट क्र.११०२, ११वा मजला, बी विंग, प्रिमीयर एक्झॉटिका १, प्रिमीयर रोड, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला, मुंबई-४०००७० यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत १६.०१.२०२१ रोजी देय रक्कम रू.३३,५८,५३८/- (रूपये तेहतीस लाख अट्टावन्न हजार पाचशे अडतीस फक्त) तसेच करारदराने उपरोक्त रकमेवरील पढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मांगणी सूचना पाठविण्यात आली होती ती टपाल प्राधिकरणाकडून ना-पोहोच होता परत प्राप्त झाली. तुमचे इच्छा असल्यास त्यांनी सदर मागणी सूचनेच्या प्रती साधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून प्राप्त करावीत. मागणी सूचनेचे मजकूर खाली नमुद केलेले आहे. तुमचे खाते ०४.०१.२०२१ रोजी एनपीएमध्ये

तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नम्द केलेली मालमत्ता तारण ठेवली होती. जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तदनंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतिभूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपुर्णत: कर्जदार/जामिनदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर असेल.

कर्जदार/जामिनदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मालमत्ता हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे. सरफायसी कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास सरफायसी कायद्यानुसार कर्जदार व जामिनदारांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१९०२, ११वा मजला, बी विंग, प्रिमीयर एक्झॉटिका १, प्रिमीयर रोड, एल.बी.एस.

मार्ग, कुर्ला, मुंबई-४०००७० ठिकाण: मंबर्ड

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

दिनांक: १९.०१.२०२१

SECUR CREDENTIALS LIMITED Registered Office: Plot No.G-4, MIDC Cross Road A

Andheri (East) Mumbai MH 400093 IN Email: complianceofficer@secur.co.in | Website: www.secur.co.in NOTICE OF POSTAL BALLOT

Dear Member(s),
Notice is hereby given that "SECUR CREDENTIALS LIMITED" (the Company) is proposing Postal ballot to seek approval of shareholders of the company for the following resolutions:ITEM NO.

Approval sale of land / property belonging to Company under section 180(1)(a) of the Companies Act, 2013

under section 180(1)(a) of the Companies Act, 2013

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("Act") and other applicable provisions, if any, of the Act and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), as amended from time to time, read with the Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 33/2020 dated September 28, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), that the resolutions for consideration and approval, are proposed to be passed as Ordinary Resolution as well as Special Resolution by the Members of SECUR CREDENTIALS LIMITED ("the Company") through Postal ballot only by voting through electronic means ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Postal ballot notice. The cut-off date for the purpose of determining the members eligible for participation in remote e-voting is Thursday, January 21, 2021. In compliance with the aforesaid MCA Circulars, the Postal ballot notice is being sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the company/depositories. If your email addresses are registered with the company/depositories please follow the process provided below to receive this Postal ballot notice and login ID and password for remote e-voting. The communication of the assent or dissent of the members would only take place through remote e-voting system.

Send scanned copy of the following documents by email to Register and Share Transfer Agent/ company at pravin.cm@skylinerta.com or complianceofficer@secur.co.in a) signed request letter mentioning name of Shareholder, Folio No. and complete Physical Mode Holding inned copy of the share certificate (front and back) and self-attested copy of PAN Card and Aadhar

Card Please contact your depository participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP **Demat Holding**

FOR SECUR CREDENTIALS LIMITED Sd/- Rahul Belwalka Managing Director DIN: 02497535

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि

क्विकर रेड लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय-१ला मजला, प्लॉट क्र.४६/४७, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई-४०००१२.

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की**. मंगळवार. १२ जानेवारी. २०२१** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएँशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय मंचालक/केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा ग्तवणुकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२२ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक, पत्ता: १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मरिन डाईव्ह, मुंबई**-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात

१ला मजला, प्लॉट क्र.४६/४७, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई-४०००१२. क्विकर रेड लिमिटेडकरिता

राजेश संकपनकुट्टी वारीयर सही/-

Public is hereby informed that my client SHRI. CHHEDILAL THALLURAM YADAV is owners of Shop No. 1, Ground Floor, Shree Moti CHS LTD., Sneha Hospital Cross Lane, Navgha Road, Bhayandar [East], Tal & Dist - Thane 401105 and My client have lost and misplaced and not traceable original agreement between M/S. BHAGYASHREE BUILDERS and SHRI CHHEDILAL THALLURAM YADAV.

PUBLIC NOTICE

If any person has any objection/claim of any nature whatsoever for the said Lost of Original agreement, of the above mentioned documents shall intimate the undersigned in writing at the under mentioned address within 15 days from date of the notice along with the documents in support of such objection otherwise such objection/ claim shall be considers as waived. Or any person has found the above mentioned documents, you are requested to kindly eturn the same to the below address. R.L. MISHRA, ADVOCATE HIGH COURT Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights

Near Railway Station, Nallasopara [East] Dist.- Palghar-401209. Place: Mumbai Date: 21.01.2021

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Salim M. Shaikh agreed to purchase the property bearing Flat No. 701, on 7th Floor, admeasuring 625 Sq. ft. (Built up), 'B' Wing/Building, in a society known as 'SHREE SAMARTH RESIDENCY CHS", constructed on New C.T.S. No. 464/1 TO 25, lying being situated at Bhattipada Road, Near Jain Mandir, Bhandup (w), Village Kanjur, Tal, Kurla, Mumbai. It is hereby declare that the original Agreement for Sale executed between M/s. Shree Swami Samarth Builders and Mr. Salim M. Shaikh dated 09-09-2009 registered at Serial No.14 6397/2009 in respect of the above referred property is misplaced and is not traceable. Therefore any person/s who has/have any claim, right, title, and interest in the said flat by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession, or in any other manne vhatsoever should intimate the same to the undersigned with sufficient documentary proof within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case No objection are received within the aforesaid time, it shall be presumed that

> Adv Sanjana S. Tanawade Off at shop no.1,shakti Building l.b.s. marg. Bhandup w Mumbai 400078

जाहीर सूचना

there are no claimants to the said flat

येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे फ्लॅट क्र.२०३, वसंत बाहर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., गाव कात्रप, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे ही जागा मालक श्री. रोहन रविंद्र खैरनार यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत. मालकांनी असे प्रस्तुत केले आहे की, मे. विजय एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि पुर्वीचे मालक अर्थात श्री. बाळकष्ण रामचंद्र मसळे यांच्या दरम्यान झालेला दिनांक १०.०९.१९९८ रोजीचा मुळ नोंदणीकृत करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिसपेन्डन्स, तारण, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ट्यर्थ दस्तावेजांसह कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि फ्लॅटचा अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य आणि सर्व अधिभारापासून मुक्त असल्याचे समजले जाईल.

दिनांक: २१.०१.२०२१ सही/-प्रदीप जी. शेट्टी ठिकाण: बदलापुर वकील

४, वैशाली सिनेमा कंपाऊंड, बदलापूर (प.) जिल्हा ठाणे-४२१५०३.

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that MRS. IIGNA NILESH KHICHADIA alongwith ny client MR. NILESH HASMUKH KHICHADIA are in use, occupation and session and owner of Flat No. 602 Pavitra Co-operative Housing Society Pavitra Dham, Village Tivri, Vasai, Palghar and Shop No. 5/51, Pavitra Sharan partment in Pavitradham, Village Tivri Vasai, Palghar in more particularly escribed in the Schedule hereunde and she was expired on 16.07.2017 leaving behind my client's (1 MR. NILESH HASMUKH KHICHADIA (2) MS PRIVAL NILESH KHICHADIA and My client has applied for transfer of Shares of deceased member of the said flat remises in their name. My Client hereby wite claims or objections from the heir of

eirs or the other claimants, to the transfe of the said Shares of the deceased ember of the said Society within period of 15 days from the publication of this lotice with copies of such documents an proof on support of their claim are received vithin period prescribed above the society shall be free to deal with the share of the aceased member of the society in such manner provided under the bye-laws of the society & transfer in the name as nentioned. Sd/- Adv. Mohan P. Gawas 65/C/13, Govardhan N.N.P. Zone- 2, Gen. A. K. Vaidya Marg Goregaon (East), Mumbai - 400065

सचना

Place: Mumbai

Mobile: 9821 685 241 / 9869635474

Date: 21/01/2021

श्री. पांडरंग दामोदर मिठकर हे मर्कंटाईल बँक रम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि**मिटेड** या सोसायटीचे सदस्य आहेत, पत्ता-मर्कंटाईल बँक एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नटवर नगर रोड क्र.५, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६० आणि त्यांच्या नावे सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए/१३ आहे यांचे २**३.११.२०१६** रोजी निधन

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, . मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भाडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य तोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप . केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुस् त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव कामकाजाच्या दिवशी स.११.३० ते दु.१२.३० (रविवार वगळून) पर्यंत उपलब्ध आहेत

च्या वतीने व करित मर्कंटाईल बँक एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटे

ठिकाण: मुंबई

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

Mumbai-400 023

31st December 2020.

This intimation is also available on the websit the Company www.volfltd.com and o the website of BSE where the shares of the mpany are listed viz. www.bseindia.com

> For Voltaire Leasing 8 Finance Limite

Date: January 18, 2021 Managing Director

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE Place : Mumbai That the Share Certificate bearing No. 18,

सही/

अब्दोल वाहिद रईसी संचालक

of 5 Shares bearing Distinctive Nos. 36 to 40 issued on 10/06/1995 stands in the name of SUBHASH KASHIRAM SHINDE in respect of Premises/ Room No. A/8, adm. 25 Sq.Mtrs. situated at Gorai (2) Dhanvantri Co-op. Hsg. Society Ltd., Plot No. AD- 273, Road No. RSC- 34 Gorai Road, Borivali (West), Mumba 400091.

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नेयम ३० नुसार आणि कंपनी (स्थापना) द्वितीय सुधारणा अधिनियम २०१७)

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय

पश्चिम क्षेत्र, महाराष्ट्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) आणि कंपनी (स्थापना) द्वितीय

सुधारणा अधिनियम २०१७ प्रकरणात

ज्याच्या आवानम् १८५७ प्रकरणात् आणि राहमेड प्रायच्हेट लिमिटेड (सीआयएन ए७४११०एमएच२०१९पीटीसी३२४२७६) यांचे ॉटणीकृत कार्याल्यः ए/१६०२, एकता सुप्रमात्

सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, मुंब

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १४ जानेवारी, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण समेत मंज्य विशेष उरावानुसार कंपनीचे गौरणीकृत कर्जात्व मुंबई येथून राष्ट्रीय राजधानी दिक्की (एनसीटी) येथे स्थलांतरीत कृरण्याकरित्।

कं पनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनच बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीदारे केंद्र शास

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीक

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नॉरंपणिकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा थेत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विद्योधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रिज. पोस्टाने किंवा गुंतवणुकदार तक्रार नम्, ना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेगासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट, ५वा मजला, मित्र ब्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्याल्यात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खारा पाठवावी.

नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

(/१६०२, एकता सुप्रभात, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००९०१. च्या वतीने व करिता देशहमेड प्रायव्हेट लिफिटेड

अब्दाल वाहिद रइसा दिनांकः १९.०१.२०२१ **संचालक** ठिकाणः नवी दिल्ली **डीआयएन:०८४२६**४४०

बी-१६४, टॉप फ्लोअर, द्यानंद कॉलनी, लजपत नगर-४, नवी दिल्ली-११००२४.

यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

...याचिकाकत

ाहर, महाराष्ट्र-४००१०९.

That as per the Agreement said Shr Subhash Kashiram Shinde sold and delivered the possession of said Premises/ Room to my client's Husband Shri Rajesh Shantilal Shah along with the original Share Certificate. After the demise of said Rajesh Shantilal Shah my client Rekha Rajesh Shah has become the absolute owner of the said Premises

That the said Share Certificate has bee lost by my client while shifting the premises and not traceable.

My client hereby invites claims and objections from claimants/ objector claims over the aforesaid premises room on the lost of original Share Certificate within the period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claim over the said premises/ room.

Sd/- K. K. TIWARI Advocate, High Court Shop No. 2, D. R. Pawar Chawl Ambawadi, D.N. Dube Road Dahisar (East), Mumbai- 400068 Mobile No. 9920178480 Date: 21/01/2021

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रमेश गुलाब देशमुख (आमचे अशील) खोली क्र.सी-१७, ३३० चौ.फ्., तळमजला, मुलुंड पंचरत्न कोहौसोलि., सीटीएस क्र.१३२०, मुलुंड म्हाडा कॉलनी, मुलुंड (पुर्व), मुंबई-८१ (यापुढे सदर मालमत्ता) येथील मालमत्तेसमोर कर्ज घेऊ

ाद करण्यात येत आहे की. श्री. रामचंद आ ठाकूर हे म्हाडाद्वारे देण्यात आलेल्या सदर मालमत्तेचे भाडेकरू/प्राप्तकर्ते होते. यापढे म्हाडाने श्री. रामचंद आर. ठाकूर यांना सदर मालमत्तेचे दिनांक ११.०७.१९९५ रोजीचे ताबा पत्र दिले. तद्नुसार श्री. रामचंद्र ठाकूर यांनी श्री. सत्यवान आर. सारंग यांच्या नावे नोटरीकृत पीओए द्वारे विक्रीचे अधिकार हस्तांतरीत केले होते आणि नंतर श्री. रामचंद्र ठाकूर व श्री सत्यवान आर. सारंग यांच्या टरम्यान निष्पादित विक्री करारनामा झाला होता तो हरवला आहे. यापुढे श्री. सत्यवान आर. सारंग यांनी सदर मालमत्ता श्री सनिल रोहिदास सारंग यांना दिनांक ११.०३.२००५ ोजीच्या नोंदणीकृत करारनामाअंतर्गत हस्तांतरीत केली होती. यापुढें दिनांक ०९.०२.२०१० रोजीच्या नोंदणीकत करारनामानसार श्री. सनिल रोहिदास सारंग यांनी सदर मालमत्ता श्री. प्रशांत गणपत कदम यांना विक्री केली होती. आता श्री. प्रशांत गणपत कदम हे सदर मालमत्ता श्री. रमेश गलाब देशमख यांन विक्री करू इच्छित आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांनी सर्व व्यक्तींकडून सदर मालमत्तेतील श्री रामचंद्र ठाकर श्री सत्यवान सारंग यांच्य दरम्यान झालेले करारनामा हरवलेबाबत सदस्याचे शे अर्स व हित याबाबत, वर नमुद वर माझे अशिलासंदर्भात मालकीत्वकरिता त्यांचे टावा/आक्षेप पृष्ठचर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह लेखी स्वरूपात विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण अधिभार न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपडा मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे जर वर विदिव कालावधीत कोणतादी टावा /आश्रेर प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, कोणाई व्यक्तीचे दावा/आक्षेप नाहीत आणि असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत. ठिकाण: ठाणे सही/

दिनांक: २१.०१.२०२१ वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास कार्यालय क्र.१०६, १ला मजला, दामोद निवास, टीबीझेड ज्वेलर्स समोर, बी कॅबिन

गोखले रोड, ठाणे (प.), मुंबई-४००६०१

Date: 14.01.2021

CIN: L70101MH1984PLC033920 Regd. Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, Nagindas Master Road, Fort, NOTICE

Pursuant to Regulation 29 read wit Regulation 47 of SEBI LODR Regulations 2015, NOTICE is hereby given that the meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 10th day of February 2021 to consider, approve and take on record, inter-alia, the Un-audited inancial Results for 3rd quarter ended o

By Order of the Boa

Alok Kr. Behera

Notice is hereby given to the Public that the sale of agreement dated 29th September 2003, executed between M/s. MISTRY LALJI NARS DEVELOPMENT CORPORATION THE Builder) and Mrs. KIRAN RAVI LALPURIA (The Purchaser) for the property bearing addressed at Flat no. 101/102 Shivam Building, Mistry Complex, J B Nagar, Andheri- East Mumbai - 400059, has been lost/ misplaced. All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the above mentioned address within 7 days from this present Date: 21-01-2021

RHEEAA LALPURRIA

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. कुणाल उमेश रेशमवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयाद्वारे त्यांचे प्रशासकीय पत्र याचिका क्र.१३८०/ २०१८ आणि हस्तांतर करारनामा दिनांक १ नोव्हेंबर. २०२० आणि क्र.बीडीआर-१८. ९९८७/२०२० अंतर्गत हमी उपनिबंधकांसह नोंदणीकृतनुसार मंजूर दिनांक ६ सप्टेंबर, २०१८ व संघारित आदेश दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ व २२ नोव्हेंबर, २०१९ नुसार ५०% अविभाजीत शेअरमधील दावा, अधिकार आणि कार्यालय क्र.२०९, क्षेत्रफळ सुमारे ५१६ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, ऑबेरॉय चेंबर्से कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह

सोसायटी लि., प्लॉट क्र.सी-३, ४, सीटीएस क्र.६४५ व ६४६, गाव ओशिवरा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या भांडवल/मालमत्तेतील अधिकार आणि प्रमाणपत्र क्र.४४ अंतर्गत वितरीत अनक्रमांव २८१ ते २८५ धारक रु.५० प्रत्येकीचे । शेअर्सबाबत स्वर्गीय श्री. उमेश एच. रेशमवाला यांचे कायदेशीर अधिकार म्हणून दावा केलेल आहे, जेथे सदर मयताचे अन्ये वारसदार नामे श्रीमती शैला उमेश रेशमवाला आणि मुलर्ग श्रीमती मोना श्रेणीक शाह ऊर्फ मोना उमेश रेशमवाला यांनी सदर मयताचे ५०% अविभाजीत शेअरमधील त्यांचे अविभाजीत शेअर. अधिकार. दावा व हित मक्त केले आहेत ज्यामध्ये मळ कार्यालय स्वर्गीय श्री. उमेश एच. रेशमवाला व श्रीमती शैला उमेश

रेशमवाला यांनी १० एप्रिल, २००३ रोजी निष्पादित करारनामानुसार आणि क्र. बीडीआर-४/२५००/२००३ अंतर्गत हमी उपनिबंधकांकडे नोंदणीकृत आणि सहवाचिता ३० माच, २००४ रोजींचा करारनामा आणि क्र.बीडीआर-९/२२८०/२००४ अंतर्गत हमी उपनिबंधकांकदे नोंटणीकतनमार पवर्तक मे ऑबेरॉय कन्स्टक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मार्फत प्राप्त केले होते आणि आता श्री. लिओ कॉड्रोस व श्रीमती ज्युलीएट वेरोनिका कॉड्रोस, निश्चित पक्षकार यांनी सदर सोसायटीकर्ड सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे आणि सुधारित भागप्रमाणपत्र व इतर नोंदी करण्यास अर्ज केला आहे, आता संयुक्तपणे सदर शेअर्स व कार्यालय धारण आहेत तसेच सदर श्रीमती शैला उमेश रेशमवाला यांनी घोषित केले आहे की. सदर मयताचे ते एकमेव वारसदार आहेत. सदर मयताचे निधन झाल्यानंतर सदर शेअर्स व कार्यालयाचे अधिकाराबाबत मळ दस्तावेज सदर अर्जदाराकडे आहेत आणि सदर शेअर्स

आले आहे की, एचडीएफसी बँक, लोअर परळ शाखेकडे तारण आहे आणि वास्तविव ताबा घेण्यात आला आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त कार्यालय आणि किंवा भागावर आणि/किंवा कोणतेही करारनामा किंवा दस्तावेजाबाबत विक्री, तारण न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, वारसाहक, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह दावा किंवा आक्षेप असल्यास तसेच स्वर्गीय श्री. उमेश एच. रेशमवाला यांचे ५०% अविभाजीत सदर शेअर्स व कार्यालय विद्यमान अर्जदारास सदर सोसायटीद्वारे हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा सद सोसायटीकडे कागदोपत्री पराव्यांसह सदर सचन प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसाँच्या आत कळवावे, अन्यथा कोणतेही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि तद्नंतर सोसायटीस हस्तांतरणास अधिकार असेल आणि भागप्रमाणपत्रावर सुधारित केले जाईल. आज दिनांकीत २१ जानेवारी, २०२१.

व कार्यालयाचे अधिकार सर्व अधिभारापासू-

मक्त व बाजारभाव योग्य आहेत आर्पि

विकासकाद्वारे सदर सोसायटीकडे त्यांचे पत्र

दिनांक ३ जुलै, २००८ रोजीचे कळविण्यात

ऑबेरॉय चेंबर्स कमर्शियल प्रिमायसेर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. प्लॉट क्र.सी-३, ४, सीटीएस क्र.६४५ व ६४६, गाव ओशिवरा, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:oberoichambers@yahoo.in

PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that my client i Mr. Dhanraj Umaji Prajapati & Mrs. Kanya Dhan Mr. Dhanriq Umaji Prajapati & Mrs. Kanya Dhanria, Prajapati, owner of Flat No. 303, 3rd Floro, 4-Wing, Shree Kamal Co-op. Hsg. Soc. Ltd., Sector-2, Vasant Nagari, Vasai (E), Dist-Palghar- 401 205, admeasuring area 780 Sq. Feet Built-up, who had burchased the said Flat premises from Mrs. Sandhya Kailash Gaware & Mr. Kailash Vishwanath Gaware by an Agreement dated 22/03/2017 and Mrs. Sandhya Kailash Gaware & Mr. Kailas Mr. Manoj Popatlal Zankar by an Agreement datec 10/06/2013 and Mr. Manoj Popatlal Zankar had purchased the same alongwith his mother Late Kamal Popatlal Zankar from Mr. V.K. Shree Dharan & Mrs. Pushpa Valli Shree Dharan vide Agreeme dated 11/07/2005.

That Late Kamal Popatlal Zankar had expired o Inat Late Namial Propatal Zankar nad expired on 01/08/2011 at Mumbai thereafter Mr. Manoj Popatial Zankar made Indemnity Bond dated 21/05/2013 in favour of society to record his name as sole owner and society has accepted the same therefore Mr. Manoj Popatlal Zankar was sole owner of the said Eletaroprise. f any person/s claiming any right, title or claim

espect of the said flat, should intimate me, within 1: days from the date of publication of this Public Notice failing which it will be presumed that there is Manish B.K. Shukla Advocate, High Court Shop No. 10, Gurukripa Apt., Santosh Bhavan

Nallasopara (East), Dist. Palghar - 401 209.

PUBLIC NOTICE MR. MAHENDRA RASIKLAL GANDHI residing at Flat No. A-603, Raj Cresent CHS Ltd., 330/331, Royal Complex, Eksar Road, Borivali (West), Mumbai-400091, who is expired being members 8 holding five fully paid up Share of Rs. 50/each as per Share Certificate No. 073 (Distinctive Nos. 361 to 365). His wife MRS. SUDHA MAHENDRA GANDHI 8 Son MR. VIRAL MAHENDRA GANDHI nave applied to the Society for Change the Membership in favour of her wife MRS. SUDHA MAHENDRA GANDHI name as per SECOND HOLDER in Share Certificate, if anyone having any claim/ objection should inform the Society within 15 days from the publication of this notice. Thereafter the Society will proceed to change of Name n favour of MRS. SUDHABEN

For THE RAJ CRESENT CHS LTD. Sd/- Secretary

MAHENDRA GANDHI

Place: Mumbai Date: 21/01/2021

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, विक्रेता श्री. अनिल वसंत पुरारकर हे त्यांचे अधिकार, हक्क व हित विक्री/हस्तांतर करू इच्छित आहेत आणि माझे अशील हे सर्व अधिभारापासून मुक्त असलेली खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता खरेदी करू इच्छित आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसाहक, हिस्सा, विक्री, तारण, भाडेपट्टा मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंव अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा पृष्ठचर्थ दस्तावेजांसह सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला

जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही. वर संदर्भीत अनुसुची

जाईल आणि अशा व्यक्तींचे दाव

असल्यास त्याग केले आहेत असे समजले

फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, भावना अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीएस क्र.२५९, २६०(भाग), परळ-शिवडी विभाग, परळ बॅक रोड, डॉ. वालिंबे रोड परळ गाव, परळ, मुंबई-४०००१२ क्षेत्रफळ ४३५ चौ.फू. कार्पेट क्षेत्र तसेच एक कार पार्किंग जागा क्र.६-सी.

इंडिया लॉ अलायन्सकरिता दिनांक: २१.०१.२०२१ सही/-

भरुचा मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३.

भागीदार इच्छुक खरेदीदारांचे वकील १ला मजला, सुर्या महल, ५, बुरजोरजी

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आ की मान्ये अशील श्री नरेश कमार शर्मा स्वर्गी श्री. सुरेंद्र सिंग शर्मा यांचा पुत्र यांनी फ्लॅट क्र. बी/१०२, १ला मजला, क्षेत्रफळ सुमारे ५६.०० चौ.मी., भागप्रमाणपत्र क्र.०३२, लिली (अगरवालज् हेरिटेज) कोहौसोलि., यशवंत नगर, पी.पी. मार्ग, विराट नगरजवळ, बोळींज, विरा (प.), सर्व्हे क्र.३४३, ३४४, ३४५, गाव बोळींज तालका वसई, जिल्हा पालघर-४०१३०३ येथीत जागा श्री. विवेक अंकुश राऊत यांच्याकडून स्वत:च्या नावे आणि त्यांची आई श्रीमती इंद्रो शर्मा, स्वर्गीय श्री. सुरेंद्र सिंग शर्मा यांची पत्नी यांच्या संयक्त नावे खरेटी करू इच्छित आहेत दितीय खरेंदीदार श्रीमती इंदा शर्मा स्वर्गीय श्री सुरेंद्र सिंग शर्मा यांची पत्नी यांचे २६.०५.२०२० रोंजी निधन झाले. माझे अशील हे त्यांची मयत आई यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत माझे अशील हे नियोजित खरेदीदाराकडे उपरोक्त सदर फ्लॅट विकी करू इच्छित आहेत

जर कोणा व्यक्तीस सदर फलॅट आणि/किंवा सदर शेअर्स किंवा कोणत्याही भागावर विक्री अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स न्यास, वारसाहक, मृत्युपत्र किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क असल्यास त्यांनी त्रेखी स्वरुपात सर्व कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या खाली नमुद केलेल्य त्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. सदर फ्लॅटबाबत कोणताही नाही आणि अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री/हस्तांतर प्रक्रिय पर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्यार . केले आहे असे समजले जाईल.

विनोद कुमार शुक्ला व कांचन गुप्ता वकील उच्च न्यायाल कार्यालय एफ/४३, अरिहंत शॉपिंग सेंटर कोहौसोलि.. रेल्वे स्थानका समोर. नालासोपार (पुर्व), पालघर-४०१२०९

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

पालघर विभाग, पालघर, २ रा मजला. बिल्डींग नं. ६ सिध्दीविनायक रेसिडेन्सी

पालघर (पूर्व)- ४०१४०४ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक :- ACC/ 91/ 2020

Satya Dharm Samabhaav

सार्वजनिक न्यासाचे नाव :

Mr. Surendra Ramchandra Pawar सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, गलघर हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये

खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत: ।. वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर

न्यासाच्या मालकीची आहे काय? अ) **जंगम मिळकत** (वर्णन) **रु. १०००/**-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : Nil

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा द्यावयाचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्यातारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजुन चौकशी पुर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा महायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १९/०१/२०२१ रोजी दिली.



अधिक्षक (न्याय) (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पालघर विभाग, पालघर

सही/-

Colgate Palmolive (India) Pvt Ltd Colgate Research Centre, Main Street,,Hiranandani Gardens,Mumbai Maharashtra 400076 NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company

ave been lost and the holders of the securities have applied to the company to issue duplicate Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Shareholders Kind of Securities & Certificate Nos Distinctive Number (s) Face Value RAJESH KUMAR SINGLA 2033545 138953491-138953590 FOLIO NO: R28653

Place : MUMBAI RAJESH KUMAR SINGLA Date: 21/01/2021 Names of Shareholders

CHANGE OF NAME OF SHIP

WE, M/S. SHREE KRISHNA STEVEDORES PVT. LTD., C/266,THE MAZAGAON CHS LTD. BARRISTER NATH PAI MARG, DOCKYARD ROAD, MAZGAON, MUMBAI - 400 010, CONTACT- 022-23712999 AND EMAIL:NAVIN@SHREEKRISHNAGROUP.IN HAVE PURCHASED A SHIP / ARE THE OWNER OF THE SHIP NAMED "CHOWGULE 11" OFFICIAL NO. - 4215 OF MORMUGAO. WE INTEND TO CHANGE THE NAME OF VESSEL TO "SEA SIDDHEE". IF ANY ONE HAS OBJECTION, THE SAME MAY BE COMMUNICATED WITHIN 10 DAYS FROM THE DATE OF THIS ADVERTISEMENT TO;

The Registrar of Indian Ships
MERCANTILE MARINE DEPARTMENT **HEADLAND SADA, GOA-403804** TEL NO.0832 -2520817 FAX 0832-2520739 Email:sic-mmd.goa@gov.in



quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.mf@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 03/2021

Mr. Vasav Sahgal has been appointed as an Additional Director of quant Money Managers Limited from the close of business hours of December 30, 2020 and Mr. Shiv Shankar Tandon has resigned from the post of Director and appointed as Independent Director of quant Money Managers Limited with effect from December 31, 2020. Accordingly, the following paragraph is revised under the table 'Details of AMC Directors' in the Statement of Additional Information of quant Mutual Fund:

Name	Age/Qualification	Brief Experience			
Mr. Vasav Sahgal	Age: 27 Qualification: CFA	Mr. Vasav has more than three and a half years of experience handling various front office responsibilities such as: Equity and Fixed Income research, Portfolio Management, Data Analytics and Python Programming.			
Mr. Shiv Shankar Tandon	Age: 72 Qualification: BSc Science	Mr. Shiv Shankar Tandon has 33 years of Banking experience in State Bank of India.			

All other terms and conditions of Statement of Additional Information read with other addendums if any remain unchanged. This notice cum addendum will form an integral part of the Statement of Additional Information.

> For quant Money Managers Limited Sd/-

Authorised Signatory MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

संचालक

डीआयएन:०६६५६३१२

दिनांक: २१.०१.२०२१